



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १० वे, राजपत्र क्र. १८]

गुरुवार ते बुधवार, मे २-८, २०२४ : वैशाख १२-१८, शके १९४६

[पृष्ठ - ८,

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

पृष्ठे
-
ते
-

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले.

४३९
ते
४४६

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- प्रचारासाठी वापरण्यात येणा-या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे, इत्यादी बाबीसाठी निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/ कावि-१५७५ दिनांक :-१६/०३/२०२४.- ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीचे प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणा-या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबीसाठी बंधन घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून या आदेशाद्वारे खालीलप्रमाणे निर्बंध घालित आहे.

१. फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्ट्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्यावाहनाच्या टपापासून २ फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही.

छ.सं. भाग १-१८

२. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनमागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही.

३. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.

जिल्हादंडाधिकारी, बीड

२

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून**लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४**

विषय :- धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध घालणेबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५७६ दिनांक :-१६/०३/२०२४.- ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाद्वारे असे आदेशीत करीत आहे की, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेत्रांवर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

३

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून**लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४**

विषय :- धरणे आंदोलने, मोर्चा निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध बाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५७७ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/ तालुका दंडाधिकारी कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही

राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणा-या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्या अर्थी सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, वरील परीच्छेदात नमूद केले नुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलने, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकांवर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

४

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून**लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४**

विषय :- नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५७८- दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणा-या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना खालील बाबीवर निर्बंध घालण्याची गरज असल्याची माझी खात्री झाली आहे.

१. इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे.
२. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे.
३. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या

शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, वरील प्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

५

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- सार्वजनिक मालमत्ता विद्वुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही करणे बाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/ कावि-१५७९ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. माझे असे निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती/संस्था यांचेकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावून शहराचे विद्वुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती/संस्था यांचेकडून होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावून शहराचे विद्वुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मा. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विरुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचित केल्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शित करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर (नष्ट) करुन इमारती, मालमत्ता पुर्वत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विरुपता करण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत (दिनांक. ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे. हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

६

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/ गृह विभाग / पोल-१ लोकसभा सा. निवडणूक- २०२४ / कावि-१५७४ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीची ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होडींग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (डीबी) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

७

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- खाजगी व्यक्तीच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडे, भितीपत्रके लावण्यास निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५६७ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काट्या उभारणे, कापडी फलक लावणे, भिंतीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे, इत्यादी करिता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाने परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्याची गरज असल्याचे माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, निवडणूकीचे प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आधार,भित इत्यादीचा संबंधीत जागा मालकाचे परवानगी शिवाय व संबंधीत परवाना देणा-या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

८

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून**लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४**

विषय :- मोटार गाड्या/वाहनांचा ताप्याचा वापर करण्यास निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५६६ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.

आणि ज्या अर्थी निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या/वाहने यांच्या ताप्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत. आणि ज्या अर्थी बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा

अधिक मोटार गाड्या/वाहनांच्या ताप्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालणे बाबत माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, कोणत्याही वाहनाच्या ताप्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.

जिल्हादंडाधिकारी, बीड

९

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून**लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४**

विषय :- कार्यालये/विश्रामगृहे इ. परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा/सभा घेणे इ. वरील बाबत निर्णय.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५८० दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणा-या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्पलेट्स कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे आणि ज्या अर्थी सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे या आदेशाद्वारे वरील ठिकाणी वरील प्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४

पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.
जिल्हादंडाधिकारी, बीड

१०

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- ध्वनी क्षेपकाचे वापरावरील निर्बंध घालण्याबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५८१ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जिवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबीवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड मुबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकांचे वापरावर खालील प्रमाणे निर्बंध घालीत आहे.

१. ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही.

२. सकाळी ६.०० वाजण्यापुर्वी आणि रात्री १०.०० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकांचा वापर करता येणार नाही.

३. दिवसा प्रचाराकरिता फिरणा-या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणा-या वाहनास प्रतिबंध असेल.

४. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेत कळविणे बंधनकारक राहील.

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.

जिल्हादंडाधिकारी, बीड

११

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- निवडणूक कालावधीमध्ये जात/धर्म/भाषावार शिबिरांचे आयोजन न करणेबाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५८२ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात/भाषा/धार्मिक शिबिरांचे/ मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध घालण्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात/भाषा/धार्मिक शिबिरांचे/मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत करीत आहे.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.

जिल्हादंडाधिकारी, बीड

१२

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांजकडून

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

विषय :- उमेदवाराचे नामनिर्देशन दाखल करते वेळेस अवलंब करावयाची कार्यपध्दती बाबत.

आदेश :-

क्र. २०२४/गृह विभाग/पोल-१ लोकसभा सा. निवडणूक-२०२४/कावि-१५८३ दिनांक :-१६/०३/२०२४ ज्याअर्थी मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १६/०३/२०२४ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताप्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या/वाहने यांचा समावेश नसावा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे / वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी सर्व संबंधितांना नोटीस देवुन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, **मी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हादंडाधिकारी बीड** फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकीचे कालावधीत बीड जिल्ह्यात लोकसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्बंध व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताप्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या / वाहने यांचा ताप्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे /वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस

प्रतिबंध करण्यात येत आहे.

हे आदेश दिनांक १६ मार्च २०२४ चे ०६.०० वाजतापासून दिनांक ०६ जून २०२४ चे २४.०० वा. पर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यात अंमलात राहतील.

सदरील आदेश आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करित आहे.

(दिपा मुधोळ मुंडे) भा.प्र.से.

जिल्हादंडाधिकारी, बीड

१३

उपविभागीय अधिकारी माजलगांव यांजकडून

भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ चे कलम १९(१) नुसार अधिसूचना

क्र.२०२४/एलएनक्यू/एसआर-दिनांक २५.०४.२०२४.- ज्याअर्थी, समोचित शासन असलेल्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यास भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईर मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३ (२०१३ चा ३०) (यात यापूढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम-११ च्या पोट कलम-(१) द्वारे प्रदर करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की यासोबत जोडलेल्या अनुसूचि-१ मध्ये अधिक तपशिलवार वर्ण केलेल्या जमीनीचा, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशिलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्या अर्थी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याचे कलम-१५ च्या पोट कलम-२ अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत खात्री पटली आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम-१९ पोटकलम-१ च्या तरतुदी अन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे. असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी अनुसूची-३ मध्ये अधिक तपशिल वर्णन केलेले क्षेत्र हे बाधिक कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-४ मध्ये विनिर्दिष्ट केले आहे.

आणि ज्या अर्थी उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड-(छ) अन्वये समोचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये

जिल्हाधिका-याचे कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी माजलगांव यास पदनिर्देशित करत आहे.

दिनांक : २५.०४.२०२४

ठिकाण : माजलगाव

परिशिष्ट १

जमिनीचे वर्णन

गावाचे नांव :- केसापूरी तालुका :- माजलगांव जिल्हा:- बीड

उपविभागीय अधिकारी

माजलगाव

अ. क्र. गट नं. / सर्व्हे नं. क्षेत्र हे. आर

१.	३	२.१९
२.	८	०.०१
३.	८	०.१०
४.	८	०.२४
५.	८	०.३७
६.	९	१.७३
७.	१३	०.४४
८.	१४	०.३८
९.	१५	०.२८
१०.	३६	१.२६
११.	३७	०.१८
१२.	७०	०.७०
१३.	७१	०.०८
१४.	२४५	०.३४
१५.	१२	०.३३
१६.	१२	०.८२

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गावाचे नांव :- केसापूरी तालुका :- माजलगांव जिल्हा:- बीड

अ.क्र. स.नं./ग.नं. क्षेत्र (हे.आर.)

लागू नाही.

अनुसूची-चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

दिनांक १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाचे अधिसूचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम-१० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे.

टिप:- उक्त जमीनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी माजलगांव याच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

१४

उपविभागीय अधिकारी माजलगांव यांजकडून

भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पाददर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ चे कलम १९(१) नुसार अधिसूचना

क्र.२००४/एलएनक्यु/एसआर-२३ दिनांक २५.०४.२०२४- ज्याअर्थी, समोचित शासन असलेल्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यास भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३ (२०१३ चा ३०) (यात यापूढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम-११ च्या पोट कलम-(१) द्वारे प्रदर करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक आधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की यासोबत जोडलेल्या अनुसूची-१ मध्ये अधिक तपशिलवार वर्ण केलेल्या जमीनीचा, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशिलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्या अर्थी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याचे कलम-१५ च्या पोट कलम-२ अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत खात्री पटली आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम-१९ पोटकलम-१ च्या तरतुदी अन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे. असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी अनुसूची-३ मध्ये अधिक तपशिल वर्णन केलेले क्षेत्र हे बाधिक कुटूंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-४ मध्ये विनिर्दिष्ट केले आहे.

आणि ज्या अर्थी उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड-(छ) अन्वये समोचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-याचे कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी माजलगांव यास पदनिर्देशित करत आहे.

परिशिष्ट १

जमिनीचे वर्णन

गावाचे नांव :-कोयाळ तालुका :- धारूर जिल्हा:- बीड

अ. क्र.	गट नं. / सर्व्हे नं.	क्षेत्र हे. आर
१.	११६	१.६०
२.	११५	०.५१
३.	११०	०.२५
४.	१११	०.२०
५.	११७	०.४०
	एकूण	२.९६

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव:- पाझर तलाव क्र. २

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन:-पाझर तलाव क्र. २

सामाजिक फायदे:- शेती पिकासाठी पाणी व जनावरांना पाणी इतर सार्वजनिक हितार्थ

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गावाचे नांव :- कोयाळ तालुका:- धारूर जिल्हा:- बीड

अ.क्र.	स.नं./ग.नं.	क्षेत्र (हे.आर.)
		लागू नाही.

अनुसूची-चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

दिनांक १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाचे अधिसूचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम-१० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे.

टिप:- उक्त जमीनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी माजलगांव याच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : २५.०४.२०२४

ठिकाण : माजलगाव

उपविभागीय अधिकारी

माजलगाव